

Article Date	Headline / Summary	Publication
10 Nov 2025	Give the gift of insurance to children on Children's Day...	Maharashtra Times



अमरनाथ सक्सेना

Matawealth@
timesofindia.com

बालदिनी मुलांना द्या विम्याची भेट...

देशात सर्वत्र १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. लहान मुलांविषयी असलेली आपली कटिबद्धता आणि त्यांच्याकडून मिळणारे निरागस प्रेम यांचे दुहेरी स्मरण या दिवशी आपण करतो. पालकांसाठी मुले म्हणजे आनंदाचे झाड असतात. एकीकडे निखळ आनंद आणि दुसरीकडे जबाबदारीचे दायित्व. आपली मुले सुरक्षित आणि निरोगी राहावीत यासाठी आपण त्यांची जीवापाड काळजी घेतो. कधीकधी मुले आजारी पडतात किंवा त्यांना दुखापतीला सामोरे जावे लागते. अशा वेळी तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. त्यामुळे शक्य तितके सर्वोत्तम उपचार मिळण्याची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

मुले आजारी पडण्याची शक्यता सर्वाधिक असते. प्रौढांच्या तुलनेत मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये महाराष्ट्रातील आरोग्यावरील एकूण खर्च अंदाजे ७७,६०० कोटी रुपये होता. पैकी सुमारे ४४ टक्के म्हणजेच ३४,१७७ कोटी रुपये खर्चाचा भार नागरिकांना पेलवा लागला. आरोग्यावरील वैयक्तिक खर्चाचा वाढता वाटा राज्यात विम्याविषयी अल्पजागृती आणि वैद्यकीय गरजांसाठी थेट खिशातून खर्च करण्यावर अजूनही भर असल्याचे द्योतक आहे. याचा परिणाम विशेषतः मुलांच्या बाबतीत दिसून येतो. कारण अनपेक्षितरीत्या दवाखानात दाखल करावे लागल्यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. राज्यातील एकूण आरोग्य खर्चात खासगी आरोग्यविम्याचा वाटा केवळ २२.६ टक्के आहे. हा भार कमी करण्यासाठी आणि दर्जेदार आरोग्यसेवा वेळेवर मिळण्यासाठी योग्य विमा संरक्षण असणे गरजेचे आहे.

सुमारे ८५ टक्के पालकांनी वर्षातून मूल किमान एकदा तरी आजारी पडत असल्याचे मान्य केले आहे. सुमारे ३० टक्के पालकांनी सांगितले, की त्यांच्या मुलांना वर्षातून चार ते सहा वेळा सर्दी, खोकला किंवा ताप आदी आजार होतात.

मुलांसाठी उपलब्ध विमा पर्याय

■ **आरोग्य विमा** : मुलांना वाढत्या वयात आजार किंवा दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. एका सर्वसमावेशक आरोग्य विम्यामुळे कोणताही आर्थिक ताण सहन न करता वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्याची खात्री मिळते. अनेक पॉलिसीमध्ये आता 'ओपीडी' संरक्षणाचा समावेश झाला आहे. त्यामुळे सामान्य आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला हॉस्पिटलमध्ये दाखल न होताही घेता येतो. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विमा पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रुग्णवाहिका शुल्क, हॉस्पिटलमध्ये वास्तव्य, शस्त्रक्रिया, औषधे आणि पोस्ट-हॉस्पिटल केअर आदी खर्च भरून मिळतात. काही योजनांमध्ये मानसिक आरोग्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये थेरपी किंवा समुपदेशन खर्चाचे संरक्षणही



समाविष्ट आहे; जेणेकरून तुमच्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही गरजा पूर्ण होतात.

■ **सायबर विमा** : मुले शिक्षण, गेमिंग आणि सोशल संवादासाठी अधिकाधिक वेळ ऑनलाइन घालवत असल्याने डिजिटल धोक्यांत वाढ झाली आहे. बऱ्याचदा मुले नजरचुकीने वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करतात. त्यामुळे सायबर बुलिंग, सायबर खंडणी आणि ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक होण्याची शक्यता वाढते. सायबर विम्यामुळे या धोक्यांपासून होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्याची संधी मिळते. एखाद्या मुलाला सायबर बुलिंगचा सामना करावा लागल्यास आणि डॉक्टरांनी शाळा बदलण्याची शिफारस केल्यास विम्याद्वारे प्रवासाचा खर्चही भरून काढला जाऊ शकतो.

■ **विद्यार्थी प्रवास विमा** : विदेशात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी विदेशातील अनेक विद्यापीठे आता प्रवास आणि आरोग्य विमा अनिवार्य करतात. या विम्याद्वारे विद्यार्थ्यांना घरातून बाहेर पडल्यापासून घरी माघारी येईपर्यंत संरक्षित केले जाते. त्यामध्ये वैयक्तिक अपघात, वैद्यकीय आणि डेंटल केअर, मेंटल हेल्थ सपोर्ट आणि आवश्यकता असल्यास आपत्कालीन स्थलांतराचेही संरक्षण मिळते. या विम्यात अनेकदा दैनंदिन हॉस्पिटल भत्ते, कौटुंबिक भेटीसाठी मदत आणि सायकियाट्रिक थेरपीचे संरक्षण आदींचा समावेश असतो. चोरीला गेलेले पासपोर्ट

चौदा नोव्हेंबरला साजरा होणारा बालदिन म्हणजे निरागसतेचा आणि भविष्याच्या सुरक्षिततेचा सन्मान. मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता हेच पालकांचे खरे धन असते. आजच्या बदलत्या काळात फक्त प्रेम पुरेसे नाही; तर आर्थिक संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. या बालदिनानिमित्त मुलांच्या आरोग्य आणि भविष्याच्या विमा संरक्षणाची गरज ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे.

किंवा लॅपटॉप, प्रवासाचा विलंब, हरवलेले सामान आणि कुटुंबातील आजारामुळे किंवा मृत्यूमुळे सहल रद्द करणे आदी बिगर वैद्यकीय समस्यांपासूनही संरक्षण मिळते.

आर्थिक संरक्षणाव्यतिरिक्त, मुलांना विमा या संकल्पनेची ओळख लहानपणापासून करून दिल्याने त्यांच्यात जागरूकता होण्यास मदत होते. त्यांना जीवनात नियोजन, जबाबदारी आणि तयारीचे महत्त्व उमगेल. या बालदिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची आणि भविष्याची सुरक्षा निश्चित करण्यासाठी 'अर्थ' पूर्ण पावले उचलू या.

(लेखक बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचे चीफ टेक्निकल ऑफिसर (कमर्शियल) आहेत.)

(महत्त्वाचे : अंकातील विश्लेषण केवळ माहितीपर असून, संबंधितांनी गुंतवणुकीचा निर्णय घेताना आपापल्या गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)

वर्ष १ अंक १६

'मटा वेल्थ' हे साप्ताहिक वेबेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेडच्या वतीने मनीष गोस्वामी यांनी द टाइम्स ऑफ इंडिया, ५७७, एफ. सी. रोड, पुणे येथे प्रकाशित केले आणि द टाइम्स ऑफ इंडिया प्रेस, सेक्टर नं. १०, प्लॉट नं. ११९, पी. सी. एन. टी. डी. ए., भोसरी, पुणे येथे मुद्रित केले.

नोंदणी क्रमांक : MHBIL/25/A1373

सर्वाधिकार सुरक्षित, प्रकाशकांच्या लेखी अनुमतीशिवाय संपूर्ण अथवा अंशतः पुनःप्रकाशनास बंदी.

संपादक : पराग करंदीकर *

(*भारतीय कायद्यानुसार बातम्यांच्या निवडीस नक्कलदार)